

कक्ष अधिकारी संवर्गाची दिनांक ०१.०१.२०१८
रोजीची तात्पुरती सामायिक ज्येष्ठतासूची.

महाराष्ट्र शासन
सामान्य प्रशासन विभाग
शासन परिपत्रक क्रमांक: कअनि-११२३/प्र.क्र.१०५/प्रशा-२ (१४-ब)
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,
मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२.
तारीख: २१ नोव्हेंबर, २०२३

वाचा :-

- १) शासन परिपत्रक, सामान्य प्रशासन विभाग क्र. कअनि-११२३/प्र.क्र.७५/१४-ब, दिनांक ०१.०९.२०२३
- २) सामान्य प्रशासन विभाग, पत्र क्र.टिआरएन-०८१९/प्र.क्र.५५/सीपीटीपी-ब, दिनांक १६.०९.२०१९ व दिनांक १९.१०.२०२३

शासन परिपत्रक :-

कक्ष अधिकारी संवर्गाची दिनांक ०१.०१.२०१७ रोजीची अंतिम सामायिक ज्येष्ठतासूची संदर्भ क्र.१ च्या परिपत्रकान्वये प्रसिध्द करण्यात आली आहे.

२. सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय, दिनांक २०.०१.२०१४ अन्वये एकत्रित परिवीक्षाधीन प्रशिक्षणाचे धोरण निश्चित करण्यात आले आहे. या धोरणानुसार परिवीक्षा अधिकाऱ्यांची प्रशिक्षण कालावधीत २०० गुणांची परीक्षा घेऊन उमेदवारांना या परीक्षेत मिळालेले गुण आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत मिळालेले गुण यांच्या आधारे उमेदवारांची त्या-त्या संवर्गातील ज्येष्ठता निश्चित करण्याची तरतूद करण्यात आली आहे. अशा पध्दतीने ज्येष्ठता निश्चित करण्यासाठी महाराष्ट्र नागरी सेवा [महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या राज्य नागरी सेवा परीक्षेद्वारे गट "अ" आणि गट "ब" (राजपत्रित) या पदाकरीता निवड होऊन, सरळसेवेने नियुक्त होणाऱ्या व एकत्रित परिवीक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत प्रशिक्षण घेणाऱ्या उमेदवारांची सेवाज्येष्ठता निश्चित करणे] नियम २०१५, दिनांक ७.११.२०१५ रोजी अधिसूचित करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे, परिवीक्षा कालावधीत घ्यावयाच्या परीक्षा आणि एकंदरीतच प्रशिक्षणाच्या सर्व टप्प्यांना असलेले गुणांचे weightage यासंबंधात दिनांक २२.४.२०१५ रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.

२.१ राज्यसेवा परीक्षा- २०१६ च्या अंतिम निकालाच्या आधारे शिफारसप्राप्त ठरलेल्या उमेदवारांच्या चौथ्या तुकडीचे (CPTP-४) एकत्रित परिवीक्षाधीन प्रशिक्षण दिनांक ०१.०८.२०१७ पासून सुरु करण्यात आले असून हे प्रशिक्षण दिनांक ३१.०७.२०१९ रोजी पूर्ण झाले आहे. सदर कक्ष अधिकारी, गट-ब या संवर्गातील उमेदवारांना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत आणि मुलाखतीमध्ये प्राप्त झालेले गुण

आणि परिवीक्षा कालावधीतील २०० गुणांपैकी प्राप्त झालेले गुण यांची बेरीज करुन गुणानुक्रमाने त्यांची आपापसातील तात्पुरती सेवाज्येष्ठता सीपीटीपी कार्यासनाने दिनांक १६.०९.२०१९ व च्या पत्रान्वये निश्चित केली असून दिनांक १९.१०.२०२३ च्या पत्रान्वये ती सुधारित करण्यात आली आहे.

३. दिनांक ०१.०१.२०१७ ते ३१.१२.२०१७ या कालावधीतील कक्ष अधिकारी पदावरील नियमित पदोन्नतीचे दिनांक प्राप्त झालेल्या तसेच सदर कालावधीत सरळसेवेने कक्ष अधिकारी पदावर नियुक्त झालेल्या कक्ष अधिकाऱ्यांचा समावेश करुन **दिनांक ०१.०१.२०१८ रोजीची तात्पुरती सामायिक ज्येष्ठतासूची** तयार करण्यात आली असून ती या परिपत्रकासोबत जोडली आहे.

४. सर्व मंत्रालयीन विभागांना विनंती करण्यात येते की, सदर परिपत्रक सोबतच्या ज्येष्ठतासूचीत समाविष्ट असलेल्या व आपल्या विभागात कार्यरत असलेल्या, विभागातून सेवानिवृत्त झालेल्या तसेच विभागाच्या आस्थापनेवरून प्रतिनियुक्तीवर असलेल्या सर्व संबंधितांच्या निदर्शनास आणावे.

५. सदर ज्येष्ठतासूचीबाबत काही आक्षेप असल्यास त्याबाबत दिनांक **०५.१२.२०२३ पर्यंत** सामान्य प्रशासन विभाग कार्यासन प्रशा-२ (१४-ब) कडे आपले निवेदन संबंधित विभागांमार्फत सादर करावे. त्यानंतर प्राप्त झालेल्या निवेदनांवर विचार करण्यात येणार नाही.

६. कक्ष अधिकारी संवर्गाची दिनांक ०१.०१.२०१८ रोजीची तात्पुरती सामायिक ज्येष्ठतासूची खालील प्रलंबित न्यायालयीन प्रकरणांच्या अधीन राहून प्रसिध्द करण्यात येत आहे:

- १) मा. मुंबई उच्च न्यायालयाने W.P.NO.२९८६/२०००, W.P.No. २९८२/२०००, W.P.No. ४९५८/२००३ आणि W.P.No.३३७४/२०११ या याचिकावर दि.०६.०८.२०१८ रोजी दिलेल्या आदेशाविरोधात मा.सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेली विशेष अनुमती याचिका (SLP) क्र.२५१८१/२०१८ .
- २) मा. मुंबई उच्च न्यायालयाने याचिका क्र.२७९७/२०१५ वर दि.०४/०८/२०१७ रोजी पदोन्नतीमधील आरक्षणाबाबत दिलेल्या आदेशाविरोधात राज्य शासनाने मा सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली व प्रलंबित विशेष अनुज्ञा याचिका (SLP) क्र. २८३०६/२०१७ .
- ३) मा.महाराष्ट्र प्रशासकिय न्यायाधीकरण, मुंबई येथे प्रलंबित मूळ अर्ज क्र.४८८/१७. (श्री किरण जाधव व इतर)
- ४) मा.महाराष्ट्र प्रशासकिय न्यायाधीकरण, मुंबई येथे प्रलंबित मूळ अर्ज क्र.१०६६/१९ (श्री उल्हास शंकर भोईटे व इतर)

७. सर्व मंत्रालयीन विभागांना विनंती करण्यात येते की, सदर ज्येष्ठतासूचीची प्रत वेबसाईटवरून प्राप्त करुन घ्यावी. आपल्या विभागातील सर्व संबंधितांना ज्येष्ठतासूचीची प्रत वेबसाईटवरून उपलब्ध करुन घेण्याबाबत कळवावे.

सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२३११२११७५९४४९५०७ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे .

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

सोबत : विवरणपत्र

(कि. का. शिंदे)

अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

१) सर्व मंत्रालयीन विभाग (आस्थापना)

त्यांना विनंती करण्यात येते की, सदर ज्येष्ठतासूचीची प्रत वेबसाईटवरुन प्राप्त करुन घ्यावी.

२) निवड नस्ती.

कक्ष अधिकारी संवर्गाची दिनांक ०१.०१.२०१८ रोजीची तात्पुरती ज्येष्ठतासूची

विवरणपत्र-अ

अ.क्र.	नाव	प्रवर्ग	स-सरळसेवा/ प.-पदोन्नती	जन्मदिनांक	सेवानिवृत्तीचा दिनांक	रुजू दिनांक/ तदर्थ पदोन्नतीचा दिनांक	कक्ष अधिकारी पदावरील ज्येष्ठतेचा दिनांक	विभाग
१	श्री दि.रा.लाड	खुला	प.	०२.०८.१९६०	३१.०८.२०१८	०७.०७.२०१६	०१.०१.२०१७	साप्रवि
२	श्रीमती उ.ल.खोपडे	खुला	प.	१५.१२.१९६१	३१.१२.२०१९	२०.०२.२०१५	२३.०१.२०१७	उऊवकावि
३	श्री ग.वि.मठपती	खुला	प.	२७.०२.१९६५	२८.०२.२०२३	२०.०२.२०१५	०१.०२.२०१७	साबांवि
४	श्री सं.मं.कोरगांवकर	खुला	प.	१२.११.१९६२	३०.११.२०२०	०१.०६.२०१५	०१.०२.२०१७	साप्रवि
५	श्रीमती श्वे.श्री.सावंत	खुला	प.	१५.०८.१९६२	३१.०८.२०२०	०१.०६.२०१५	०१.०२.२०१७	उऊवकावि
६	श्रीमती ब्लो.स्टॅ.गोन्सालवीस	खुला	प.	२८.०१.१९६०	३१.०१.२०१८	०१.०६.२०१५	०१.०२.२०१७	विवि
७	श्री अ.अ.कुलकर्णी	खुला	प.	३१.१२.१९७५	३१.१२.२०३३	०१.०६.२०१५	०२.०२.२०१७	विवि
८	श्री आ.सु.आमले	खुला	प.	१०.०८.१९७५	३१.०८.२०३३	०१.०६.२०१५	१९.०२.२०१७	विवि
९	श्री सु.वा.वेदपाठक	खुला	प.	०९.०७.१९६२	३१.०७.२०२०	०४.०७.२०१९	०१.०३.२०१७	जलसंपदा
१०	श्री रा.अ.साबणे	अजा	प.	१०.०६.१९७७	३०.०६.२०३५	०१.०६.२०१५	०१.०३.२०१७	नविवि
११	श्रीमती अ.प्र.तुम्मुलवार	इमाव	प.	२२.०८.१९६८	३१.०८.२०२६	०१.०६.२०१५	०२.०३.२०१७	कृवपदुमवि
१२	श्रीमती मा.ता.कुंभार	इमाव	प.	२५.०५.१९७७	३१.०५.२०३५	०१.०६.२०१५	०२.०३.२०१७	पापुवस्ववि
१३	श्रीमती अ.स्व.सोनवणे (लादे)	अजा	प.	०४.०४.१९७४	३०.०४.२०३२	०१.०६.२०१५	२४.०३.२०१७	नियोजन
१४	श्रीमती म.प्र.किणी	विमाप्र	प.	१२.१०.१९७२	३१.१०.२०३०	०१.०६.२०१५	०१.०४.२०१७	साप्रवि
१५	श्रीमती सं.सु.मोहरे	खुला	प.	०४.०८.१९६०	३१.०८.२०१८	०१.०६.२०१५	०१.०४.२०१७	अनापुवग्रसंवि
१६	श्री ग.स.परब	खुला	प.	१८.०५.१९७३	३१.०५.२०३१	१७.०७.२०१५	०२.०४.२०१७	जलसंपदा
१७	श्रीमती पु.जि.तरडे	खुला	प.	२३.११.१९७३	३०.११.२०३१	१७.०७.२०१५	०२.०४.२०१७	साबांवि
१८	श्रीमती सं.अ.शिंदे	अजा	प.	१६.०६.१९७४	३०.०६.२०३२	१७.०७.२०१५	०५.०४.२०१७	कौविवरूवि
१९	श्रीमती प्र.प्र.सावंत	खुला	प.	१२.०७.१९६३	३१.०७.२०२१	१७.०७.२०१५	१८.०४.२०१७	साप्रवि
२०	श्री अ.चं.झावरे	इमाव	प.	०२.०६.१९७१	३०.०६.२०२९	१७.०७.२०१५	०१.०५.२०१७	गृवि
२१	श्रीमती भा.दि.धुरी	खुला	प.	१३.०७.१९७३	३१.०७.२०३१	१७.०७.२०१५	०१.०५.२०१७	इमाबकवि
२२	श्रीमती प्र.प्र.मुळे	खुला	प.	२३.१०.१९७२	३१.१०.२०३०	१७.०७.२०१५	०१.०५.२०१७	मववि
२३	श्री मि.का.मेश्राम	अजा	प.	०३.०२.१९६२	२९.०२.२०२०	१७.०७.२०१५	०१.०५.२०१७	कृवपदुमवि
२४	श्रीमती ने.नं.हुमरसकर	इमाव	प.	२३.०१.१९६९	३१.०१.२०२७	१७.०७.२०१५	०१.०५.२०१७	शाशिवक्रिवि
२५	श्री सं.ब.ममदापुरे	खुला	प.	१४.०२.१९७५	२८.०२.२०३३	१७.०७.२०१५	०१.०५.२०१७	शाशिवक्रिवि
२६	श्रीमती भा.रा.भाईडकर	खुला	प.	२९.०४.१९७१	३०.०४.२०२९	१७.०७.२०१५	०१.०५.२०१७	विवि
२७	श्रीमती सं.गो.लांडे	खुला	प.	२९.०५.१९७३	३१.०५.२०३१	०७.०७.२०१६	०३.०५.२०१७	उऊवकावि
२८	श्रीमती रा.अ.ताठरे	खुला	प.	१०.१२.१९७१	३१.१२.२०२९	०७.०७.२०१६	०५.०५.२०१७	विवि
२९	श्री अ.ज.चौधरी	खुला	प.	२३.१२.१९६६	३१.१२.२०२४	०७.०७.२०१६	०१.०६.२०१७	सपववि
३०	श्री वि.ना.घाईजे	अजा	प.	०४.०६.१९७२	३०.०६.२०३०	०७.०७.२०१६	०१.०६.२०१७	नविवि
३१	श्रीमती दि.स.तिडके	इमाव	प.	०३.०६.१९७५	३०.०६.२०३३	०७.०७.२०१६	०१.०६.२०१७	साप्रवि
३२	श्रीमती शि.सु.देशपांडे	खुला	प.	२२.०७.१९७३	३१.०७.२०३१	०७.०७.२०१६	०१.०६.२०१७	साप्रवि
३३	श्री दि.रा.बागणे	खुला	प.	२७.०४.१९६८	३०.०४.२०२६	०७.०७.२०१६	०१.०६.२०१७	मववि
३४	श्रीमती सं.सु.गवस	खुला	प.	०१.०७.१९७४	३०.०६.२०३२	०७.०७.२०१६	०१.०६.२०१७	मवबाविवि
३५	श्री स.र.कावळे	खुला	प.	१०.१२.१९७१	३१.१२.२०२९	०७.०७.२०१६	०१.०६.२०१७	साप्रवि
३६	श्रीमती क.हे.धारप	खुला	प.	०६.११.१९७२	३०.११.२०३०	०७.०७.२०१६	०१.०६.२०१७	साप्रवि
३७	श्रीमती मं.मं.साळवी	खुला	प.	११.०५.१९७३	३१.०५.२०३१	०७.०७.२०१६	०१.०६.२०१७	विवि
३८	श्रीमती वै.म.तांबे	अजा	प.	२०.१२.१९७४	३१.१२.२०३२	०७.०७.२०१६	०१.०६.२०१७	कौविवरूवि
३९	श्री अ.ज.तायडे	अजा	प.	०१.०८.१९६९	३१.०७.२०२७	०७.०७.२०१६	०१.०६.२०१७	गृवि
४०	श्रीमती न.ना.चव्हाण	खुला	प.	०६.०२.१९७०	२९.०२.२०२८	०७.०७.२०१६	०१.०६.२०१७	साप्रवि
४१	श्रीमती वृ.स.चवाथे	इमाव	प.	०७.०९.१९७०	३०.०९.२०२८	०७.०७.२०१६	०२.०६.२०१७	उऊवकावि
४२	श्री वा.मु.राऊळ	खुला	प.	२०.०१.१९७५	३१.०१.२०३३	१३.१०.२०१६	०२.०६.२०१७	विवि
४३	श्री द.स.शिंदे	खुला	प.	२८.०७.१९६६	३१.०७.२०२४	०७.०७.२०१६	०३.०६.२०१७	मूवजसंवि
४४	श्री श.दा.शिंदे	खुला	प.	०९.०६.१९६३	३०.०६.२०२१	०७.०७.२०१६	०३.०६.२०१७	गृवि
४५	श्री दि.तु.कळविकट्टे	खुला	प.	१९.१०.१९७१	३१.१०.२०२९	०७.०७.२०१६	०३.०६.२०१७	साबांवि
४६	श्री दया.शं.मुंजाळे	खुला	प.	१५.०९.१९७०	३०.०९.२०२८	०७.०७.२०१६	०१.०७.२०१७	जलसंपदा
४७	श्री ल.सं.पाटील	खुला	प.	२५.०९.१९६७	३०.०९.२०२५	०७.०७.२०१६	०१.०७.२०१७	संकावि
४८	श्री प्र.सं.माडकर	भज(क)	प.	१७.०६.१९८१	३०.०६.२०३९	०७.०७.२०१६	०१.०७.२०१७	मववि
४९	श्री सु.स.राठोड	विजा(अ)	प.	०१.०६.१९६९	३१.०५.२०२७	१०.०७.२०१७	०१.०७.२०१७	पापुवस्ववि
५०	श्रीमती वै.पं.बोरुडे (जाधव)	विजा(अ)	प.	१४.०६.१९८३	३०.०६.२०४१	२०.०६.२०१७	०१.०७.२०१७	विवि
५१	श्री स.वि.कोवे	अज	प.	२१.०८.१९७९	३१.०८.२०३७	०७.०७.२०१६	०१.०७.२०१७	आविवि
५२	श्री प्रसादकुमार किसनराव सांगळे	भज (ड)	स.(१/२०१६)	०८.०४.१९८७	३०.०४.२०४५	३०.०७.२०१७	२९.०७.२०१७	साप्रवि
५३	श्री नरेश मनोहर पतंगे	इमाव	स.(२/२०१६)	०८.१२.१९८५	३१.१२.२०४३	३१.०७.२०१७	२९.०७.२०१७	साआवि
५४	श्री महावीर बाळासाहेब झेंडगे	खुला	स.(३/२०१६)	०२.१२.१९९०	३१.१२.२०४८	३१.०७.२०१७	२९.०७.२०१७	कृषिपदुम
५५	श्रीमती पूजा प्रभाकर डोंगापुरे	खुला	स.(४/२०१६)	२२.०७.१९९१	३१.०७.२०४९	३०.०७.२०१७	२९.०७.२०१७	विवि
५६	श्री सचिन रंगनाथ इंगळे	इमाव	स.(५/२०१६)	२०.०१.१९८७	३१.०१.२०४५	३१.०७.२०१७	२९.०७.२०१७	साबांवि
५७	श्रीमती सपना मच्छिंद्र भगत	खुला	स.(६/२०१६)	२१.०६.१९८६	३०.०६.२०४४	२९.०७.२०१७	२९.०७.२०१७	जलसंपदा
५८	श्रीमती श्वेता श्यामराव सावदेकर	अजा	स.(७/२०१६)	१२.१०.१९८५	३१.१०.२०४३	३१.०७.२०१७	२९.०७.२०१७	मववि
५९	श्री जयसेन जयप्रकाश इंगळे	अजा	स.(८/२०१६)	१०.०३.१९७९	३१.०३.२०३७	३१.०७.२०१७	२९.०७.२०१७	गृह
६०	श्री तुषार दिलीप राठोड	विजा(अ)	स.(९/२०१६)	१३.०९.१९९२	३०.०९.२०५०	२९.०७.२०१७	२९.०७.२०१७	अल्पसंख्याक
६१	श्री अर्जुन अशोक गिन्हाम	खुला	स.(१०/२०१६)	०१.१०.१९९०	३०.०९.२०४८	२९.०७.२०१७	२९.०७.२०१७	साप्रवि
६२	श्री प्रवीण ज्ञानोबा कोतमे	इमाव	स.(११/२०१६)	१७.०२.१९९२	२८.०२.२०५०	२९.०७.२०१७	२९.०७.२०१७	मृद व जलसंधारण
६३	श्री अमोल भिमराज उगलमुगळे	भज (ड)	स.(१२/२०१६)	२५.०७.१९९०	३१.०७.२०४८	२९.०७.२०१७	२९.०७.२०१७	उवर्तशिवि

अ.क्र.	नाव	प्रवर्ग	स-सरळसेवा/ प.-पदोन्नती	जन्मदिनांक	सेवानिवृत्तीचा दिनांक	रुजू दिनांक/ तदर्थ पदोन्नतीचा दिनांक	कक्ष अधिकारी पदावरील ज्येष्ठतेचा दिनांक	विभाग
६४	श्रीमती अस्मिता गोपाळ जगताप	खुला	स.(१३/२०१६)	२७.१२.१९८४	३१.१२.२०४२	०८.०९.२०१७	२९.०७.२०१७	अनापुवग्रासॉवे
६५	श्री रविंद्र गोरख भराटे	खुला	स.(१४/२०१६)	२९.०३.१९८९	३१.०३.२०४७	२९.०७.२०१७	२९.०७.२०१७	पापुवस्ववि
६६	श्रीमती स्नेहा अजित चुरी	इमाव	स.(१५/२०१६)	२८.०४.१९८७	३०.०४.२०४५	३१.०७.२०१७	३०.०७.२०१७	वैशिवऔद्रवि
६७	श्रीमती अंजुमबानो रशिदखान पठान	खुला	स.(१६/२०१६)	१८.०४.१९८६	३०.०४.२०४४	२८.०८.२०१७	३०.०७.२०१७	सपवववि
६८	श्री अजित रमेश जगताप	खुला	स.(१७/२०१६)	२३.०५.१९८९	३१.०५.२०४७	३०.०७.२०१७	३०.०७.२०१७	विजामज इमाव व विमाप्र कल्याण
६९	श्री नि.ना.ठाकूर	अज	प.	०२.०८.१९८४	३१.०८.२०४२	२०.०६.२०१७	०१.०८.२०१७	ग्राविवपंरावि